

तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची पदस्थापना  
श्रीमती.निलीमा रंगारी, तहसिलदार

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग  
शासन आदेश क्र. बदली-२०२४/प्र.क्र.१५९/ई-३  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक : ०३.१०.२०२४

संदर्भ:- १) शासन आदेश क्र. निलंबन २०२३/प्र.क्र.११४/ई-४, दि.३०.४.२०२४

**प्रस्तावना :-**

श्रीमती.निलीमा रंगारी, तहसिलदार या तहसिलदार पवनी या पदावर कार्यरत असतांना केलेल्या अनियमिततेच्या अनुषंगाने त्यांना शासन आदेश, दिनांक २७.६.२०२३ अन्वये शासन सेवेतून निलंबित करण्यात आले होते. तदनंतर महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४(५)(क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून श्रीमती.निलीमा रंगारी, तहसिलदार यांचे निलंबन विभागीय चौकशीच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून संपुष्टात आणून त्यांना संदर्भाधीन शासन आदेशान्वये शासन सेवेत पुनःस्थापित करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने नागपूर विभागातील रिक्त पदे भरणे आवश्यक असल्याने नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या श्रीमती.निलीमा रंगारी यांना पदस्थापना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन आदेश:-**

मा.भारत निवडणूक आयोगाने दिनांक ३१.७.२०२४ च्या पत्रान्वये दिलेल्या सूचना व महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४(४) व ४(५) मधील तरतुदीनुसार श्रीमती.निलीमा रंगारी, तहसिलदार यांची **अपर तहसिलदार भिंसी, ता.चिमुर्, जि.चंद्रपूर या रिक्त पदावर** सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिका-यांच्या मान्यतेने पदस्थापना करण्यात येत आहे.

२. सदरील आदेश तात्काळ अंमलात येत असून उपरोक्त श्रीमती.निलीमा रंगारी, तहसिलदार यांनी पदस्थापनेच्या पदावर तात्काळ रुजू व्हावे.

३. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमांनुसार दिलेल्या विहित

कालावधीत संबंधित अधिकारी यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा “अकार्यदिन” (*dies non*) म्हणून गणला जाईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

४. संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते संबंधित अधिकाऱ्यांना मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.

५. सदरहू आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामूळे, ती गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१००३१३४४१२१७१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( अजित देशमुख )  
शासनाचे सह सचिव

प्रति,

विभागीय आयुक्त, नागपूर

प्रत,

- मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव
- संबंधित जिल्हाधिकारी.
- प्रधान महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा परीक्षा), मुंबई/ नागपूर.
- संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
- संबंधित अधिदान व लेखा अधिकारी.
- संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
- अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- संबंधित तहसिलदार (विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांचेमार्फत).
- सह सचिव (ई-३) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- अवर सचिव (ई-४अ), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
- निवडनस्ती (ई-३).